

Q-20040818155/42001-0100

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना अत्युत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,
सामान्य प्रशासन विभाग,
शासन निर्णय क्रमांक-आवेदा-१०२०/प्र.क्र. १५२/आठ,
मंत्रालय, मुंबई-४०० २३३,
दिनांक २६ जून १९९४

वाचा:- १) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एस्तआर०डी-१०६९/डी, दिनांक २६ जून, ७०.

२) शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-आवेदा-१०२०/प्र.क्र. १५२/आठ, दिनांक २९ ऑक्टोबर, ९०.

३) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-सीएमआर-१२९३/२५३/प्र.क्र. ९६/९३/१३, दिनांक २६ जून, १९९४.

शासन परिपत्रक

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आवेदा-१०२०/प्र.क्र. १५२/आठ, दिनांक २९ ऑक्टोबर, १९९० शासन निर्णयानुसार आगाऊ वेतनवाढ/वेतनवाढी मंजूर करताना शासकीय कर्मचा-यांचे/अधिका-यांचे पाच वर्षांचे गोपनीय अहवाल विचारात घेतले जातात. तथापि शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-सीएमआर-१२९३/२५३/प्र.क्र. ९६/९३/१३, दिनांक २६ जून, १९९४ नुसार गट "ड" मधील कर्मचा-यांचे गोपनीय अभिलेख लिहिण्याची पध्दत बंद करण्यात आली आहे. परंतु गट "ड" मधील प्रत्येक कर्मचा-यांसाठी जो वैयक्तिक नसतो ठेवण्यात येतो त्यात कर्मचा-यांचा वार्ड/उत्कृष्ट अशा दोन्ही प्रकारच्या कामाबाबती वर्षानिहाय नोंद घेण्यात यावी असेही आदेश आहेत. परंतु गट "ड" मधील कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याची पध्दत बंद केल्याने या गटातील कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ/वेतनवाढी मंजूर करताना कुठली कार्यपध्दती अवलंबण्यात यावी असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत पुढील सूचनांनुसार कार्यवाही करण्यात यावी.

१) गट "ड" मधील ज्या शासकीय कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ/वेतनवाढी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, त्या शासकीय कर्मचा-यांचे ९३-९४ या वर्षापर्यंतचे गोपनीय अहवाल उपलब्ध असल्याने आगाऊ वेतनवाढ/वेतनवाढी मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव तपासताना ९३-९४ पर्यंतचे गोपनीय अहवाल विचारात घ्यावेत व त्यापुढील वर्षाकरीता वैयक्तिक नसतील शेर अवलोकित करावेत.

२) गट "ड" मधील कर्मचा-यांस दोन आगाऊ वेतनवाढी ज्या वर्षात देण्याचा प्रस्ताव आहे त्या वर्षाच्या अलीकडिले पाचही वर्षांचे संबंधित कर्मचा-यांच्या वैयक्तिक

नस्ती मधील अहवालांमध्ये अतिउत्कृष्ट [अ -] नोंदी असणे आवश्यक आहे अथवा पाच पैकी किमान चार वर्षांच्या अहवालांमध्ये अतिउत्कृष्ट आणि उत्कृष्ट उर्वरित एका वर्षांच्या अहवालांमध्ये निश्चित चांगला स्वखाच्या नोंदी असणे आवश्यक आहे.

३] गट २ मधील नस्ती कर्मचा-यांना एक आगाऊ वेतनाबाब प्रस्तावित करतांना त्यांच्या वैयक्तिक नस्तीमधील त्या वर्षांच्या अतिउत्कृष्ट चार वर्षांच्या अहवालांपैकी किमान तीन वर्षांचे अहवालांमध्ये अतिउत्कृष्ट [अ -] आणि दोन वर्षांच्या अहवालांमध्ये निश्चित चांगला [ब -] स्वखाच्या नोंदी असणे आवश्यक आहे.

४] ९३-९४ सा वर्षापर्यंतचे गोपनीय अहवाल उपलब्ध असल्याने या अहवालांची प्रतवारी उपरोक्त [२] व [३] मध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे याची खात्री केल्या जावी. व ९३-९४ च्या फुटोत वर्षाकिरीता वैयक्तिक नस्तीतील नोंदीचा आधार घ्यावा. प्रतवारी निश्चित करतांना गोपनीय अहवालातील प्रतवारी व वैयक्तिक नस्तीतील नोंदीची प्रतवारी अग्नी कारकत करण्यात येणार नाही. या दोन्ही प्रतवारी एकत्रितपणे विचारात घेण्यात याव्यात.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नामाने.

[य. भा. जोशी]

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबारहिल, मुंबई-४०० ०२५,
- मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
- सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव,
- सर्व राज्यांघी यांचे स्वीव सहायक,
- * प्रबंधक, मूळ न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
- * प्रबंधक, लोकशाहीरुपक व उपरोक्त यांचे कार्यालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र नौकरशाही शाखा, मुंबई [१० जादा प्रतीसह],
- * सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र विधानपरिषद सचिवालय, मुंबई,
- महालेखापाल, महाराष्ट्र-१, [लेखा व हक्कदारी], मुंबई,
- महालेखापाल, महाराष्ट्र-१ [लेखा व परीक्षा], मुंबई,
- महालेखापाल, महाराष्ट्र-२ [लेखा व हक्कदारी], नागपूर,
- महालेखापाल, महाराष्ट्र-२, [लेखा व परीक्षा], नागपूर,